

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेकरीता अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा प्रलंबित निधी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पिय निधीतून ६० टक्के केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष २२१०जी ५९२) रु.१२६१५.३५ लक्ष व ४० टक्के राज्य हिस्सा (२२१०G६०९) रु.११५१५.४२ लक्ष व Infrastructure & Maintenance साठी रु.४८४.५८ लक्ष असे एकूण रु.१२०००.०० लक्ष अनुदान वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: बियुडी-१३२२/प्र.क्र.०९/आरोग्य-७  
१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकूल इमारत,  
नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००९.  
दिनांक : ०४ जुलै, २०२२.

**संदर्भ:-**

शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्र.बियुडी-१३२२/प्र.क्र.०९/आरोग्य-७, दिनांक २४.०६.२०२२.

**शासन शुध्दीपत्रक:-**

उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद-२ मध्ये अनुदान मंजूरीचे नमूद करण्यात आलेले वर्ष सन २०२१-२२ ऐवजी सन २०२२-२३ असे वाचण्यात यावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र.२०२२०६०६१२१४१६१७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( वि. ल. लहाने )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र- १, मुंबई/ महाराष्ट्र-२, नागपूर.

२. महालेखापाल, (लेखा परिक्षा), महाराष्ट्र- १, मुंबई/ महाराष्ट्र-२, नागपूर.
३. आयुक्त (आरोग्य सेवा) तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
४. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
५. सहसंचालक (अर्थ व प्रशासन), आरोग्य सेवा, पुणे .
६. सहाय्यक संचालक (अर्थ व प्रशासन), आरोग्य सेवा, पुणे
७. प्रशासकीय अधिकारी (आहरण व संवितरण अधिकारी), आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
९. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१०. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग(अर्थसंकल्प/विधयो), मंत्रालय, मुंबई.
११. वित्त विभाग (व्यय-१४/ अर्थसंकल्प), मंत्रालय, मुंबई.
१२. कार्यासन अर्थसंकल्प/लेखा, सार्वजनिक आरोग्य विभाग .
१३. निवडनस्ती (आरोग्य-७) .